

उप. 1, 25. MBh. 5, 7213.

सर्षथम् (wie eben) adv. auf einem Wagen zusammen mit (instr.; Gegens. नान्नाथम्); überh. zusammen mit RV. 1, 71, 6. 108, 1. 3, 4, 11. 6, 9. इन्द्रेण पाथ सर्षथे सुते सचा 60, 1. 4, 47, 3. देवैः सर्षथे स बर्हिषि सिद्विन् हेता 5, 11, 2. सर्षथा योतमर्वाक् 43, 8. 6, 20, 5. 10, 15, 10. 75, 6. 84, 1. 168, 1. AV. 3, 21, 3. 9, 2, 9. KAUC. 117. 138. — Vgl. सर्षथि.

सर्षथिन् adj. auf demselben Wagen fahrend VS. 29, 7.

सर्षपा f. N. pr. eines Flusses R. Gora. 2, 70, 14. schlechte Schreibart für शर्ष.

सर्ष (2. स + र्) adj. 1) mit Öffnungen, Höhlungen versehen AK. 1, 2, 4, 2. — 2) mit einer Schleife (zum Durchziehen) versehen: यन्थि ञ्. Prax. bei Spreyer 74.

सर्षचक्रिका f. = पद्मपत्र ein Blütenblatt der Wasserrose ÇABDAR. im ÇKDa. शर्ष wäre die richtige Schreibart.

सर्षपम्, **शर्मपम्**: **सर्षपस्तराय कम्** du lässtest stillstehen fließende Wasser zum Übersetzen RV. 2, 13, 12. **सर्षपसः** Padap., deren Werk das Fließen ist Śis.; eher **शर्मपम्** zu **शर्मपम्** Wasser.

सर्ष m. = शर्म 5) e) WEBER, RĀMAT. UP. 306.

सर्षक m. ein best. dem Getraide schädliches Thier ADDB. B. in Ind. St. 1, 40, 5. 6. — Vgl. शर्म.

सर्षस (2. स + र्) adj. ungestüm, leidenschaftlich: मनोऋम् Spr. (II) 2502. **सुरत** 622. **म्** adv. 5780. 6374 (im comp. ohne Flexionszeichen). UTTARAR. 106, 12 (144, 11). VET. in LA. (III) 20, 13.

सर्षा f. 1) Indra's oder der Götter Hündin (देवमुनी), welche den Versteck der geraubten Heerden aufspürt, NAIKH. 5, 5. Nir. 11, 24. MED. m. 56. RV. 1, 62, 3. विद्वद्यैः सर्षा दृळ्मूर्धम् 72, 8. 3, 31, 6. 4, 16, 8. 5, 45, 7. 8. 10, 108, 1. fgg. AV. 9, 4, 16. सर्षा माता सीसर्षः पिता श्यावशवलौ धातौ Pār. GĀHJ. 1, 16. BRĀHĀD. 2, 17 in Ind. St. 1, 114. ein Mantra von ihr ebend. 3, 458. — MBh. 1, 668. fgg. 2, 457. 3, 14487. BRĀG. P. 5, 24, 20. 6, 6, 25. चापदाः मुताः 26. — 2) Hündin überh. AK. 2, 10, 23. H. 1281. MED. HĀ. 172. HALĀJ. 2, 127. — 3) N. pr. einer Rākshasi MED. R. 5, 52, 1. 6, 9, 1. einer Tochter des Gandharva-Fürsten Çailāsha und Gattin Vibhishana's 7, 12, 24. 26. einer Gattin Kaçjapa's ÇKDa. nach dem VĀHNI-P. — Vgl. सर्षमेय.

सर्षात्मज m. ein Kind der Sarāśā so v. a. Hund VARĀH. BRĀH. S. 92, 2.

सर्षु (von सर्ष) URĀDIS. 3, 22. 1) m. Wind TRĀK. 1, 1, 76. — 2) f. SIDDH. K. 248, b, 11. N. pr. eines Flusses RV. 4, 30, 18. 5, 53, 9. 10, 64, 9. **सर्षु** (ganz ausnahmsweise auch **सर्षु**) N. pr. eines Flusses in Oude UGĒVAL. LIA. 1, 34. 56. MBh. 1, 6455. 2, 374. 795. 3, 8048. 14230. 6, 326 (VP. 182). 13, 7288. HARIV. 9506. 12825. R. 1, 5, 5. 11, 14. 24, 10. 26, 9 (27, 8 GORR.). 2, 32, 37. 36, 19 (20. 23 GORR.). 49, 15. 63, 19. 33. 3, 22, 28. 4, 27, 12. 40, 19. 44, 52. RAH. 8, 94. 13, 63. 14, 30. 15, 100. VARĀH. BRĀH. S. 3, 65. 16, 16. PRĀJACĪTTEND. 11, b, 6. Verz. d. Oxf. H. 10, a, N. 1 (lies **सर्षु**). 149, a, 38. BRĀG. P. 5, 19, 18. 10, 79, 9. 10. ँट RAH. 9, 16. dieses N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 13. häufig falschlich **शर्षु** geschrieben. — Vgl. सर्षव.

सर्षव (wie eben) adj. zur Erklärung von **सल्लूक** sich bewegend Na. 6, 2.

सर्ष UGĒVAL. zu URĀDIS. 1, 108. 1) adj. (f. ञ्) = **सु** TRĀK. 3, 3, 410.

a) gerade (nicht krumm) H. an. 3, 690. MED. I. 142. VIÇVA bei UGĒVAL. **सर्षि** RĪĒA-TAR. 3, 399. **शुनः पुच्छम्** Spr. (II) 5377. **सुसर्षवशशलाका** GOL. GOLAB. 1. Blick Spr. (II) 1166. 7260. gerade so v. a. **ausgestreckt** कर KATHĀS. 73, 377. **सर्षाकुलिशोभिन्** RĪĒA-TAR. 1, 253. **कालभुङ्ग** Verz. d. Oxf. H. 138, b, 14. Vgl. u. **कौस्तुभ** 2). — b) richtig, correct: **कविता** (vielleicht fehlerhaft für **सर्षा**) Spr. (II) 5716. Verz. d. Oxf. H. 110, a, 19. Comm. zu TS. PRĀT. 8, 13. 9, 1. 14, 4. — c) ehrlich, schlicht AK. 3, 1, 8. H. 376. H. an. MED. HALĀJ. 2, 230. VIÇVA a. a. O. **प्रेयस्** Spr. (II) 283. Freund 3176. **ज्ञ** 3544. 7110. MĀLATĪM. 38, 1. **कौकिल** Spr. (II) 6124. **सर्षाशय** adj. 7280. KATHĀS. 32, 5. 61, 203. 71, 165. **निसर्षसर्षात्मन्** adj. RĪĒA-TAR. 1, 232. — a) c) Spr. (II) 3564. 5300. 6811. PANĒAT. III, 69. — d) = **विगीत** SĪRASVATĪBHIDHĀNA im ÇKDa. — 2) m. a) proparox. eine Pinus-Art (= **पूतिकाष्ठ** P. longifolia) Schol. zu ÇĀNTR. 2, 14. AK. 2, 4, 2, 40. TRĀK. 2, 4, 16. 6, 37. H. an. MED. HALĀJ. 5, 26. VIÇVA a. a. O. RATNAM. 144. MBh. 3, 11575. 8, 3854. 12, 5837. 13, 635. 6369. HARIV. 8264. R. 2, 91, 48. 4, 44, 55. 5, 9, 7. 16, 53. 17, 15. SUÇA. 2, 38, 10. Journ. of the Am. Or. S. 6, 558. MEGH. 54. RAH. 4, 75. KUMĀRAS. 1, 9. BRĀG. P. 4, 6, 14. 8, 2, 12. 7, 14. PANĒAR. 1, 7, 28. zugleich in der Bed. **ehrlieh** Spr. (II) 6895. — b) Feuer. — c) ein Buddha DEAR. im ÇKDa. — d) Pavo bicalcaratus WILSON ohne Angabe einer Aut. — 3) f. ञ् a) eine Art Convolvulus (त्रिवृता) AK. 2, 4, 2, 26. = **सर्ष** Pinus longifolia SUÇA. 1, 131, 19. 146, 3. 2, 130, 5. 379, 12. — b) N. pr. eines Flusses BRĀRĪPĀ. im ÇKDa. — 4) n. a) das Harz des Sarala-Baumes R. 2, 76, 16. SUÇA. 1, 133, 11. 183, 15. 2, 87, 19. 94, 20. 138, 1. 364, 16. KĀRAKA 3, 7. — b) eine best. hohe Zahl (bei den Buddhisten) VJUTP. 182. MĒl. asiat. 4, 639. — Häufig **शर्ष** geschrieben.

सर्षव n. nom. abstr. zu **सर्ष** 1) a) Verz. d. Oxf. H. 155, b, 22. 29.

सर्षव m. das Harz des Sarala-Baumes AK. 2, 6, 3, 30. TRĀK. 2, 6, 37. H. 648.

सर्षव्यन्द m. dass. RĪĒA-TAR. 3, 226.

सर्षाङ्ग m. dass. RĪĒAN. im ÇKDa.

सर्षाभाष्य n. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 292, b, 30. fg.

सर्षाय (von सर्ष), **पते** leicht von Statten gehen: प्रथमं यदि कृच्छ्रं भवेत् तदपि सर्षा धर्माचरणमभ्यस्येत् क्रमात्तदेवात्सर्षायिष्यते Comm. zu BRĀHMADHARMA 2, 14, 8.

सर्षीकर (सर्ष + 1. कर) gerade machen: वंशं ँक्रियमाणम् Verz. d. Oxf. H. 155, b, 20. Davon nom. abstr. **ँकराय** 23. fg.

सर्व 1) m. N. pr. a) eines Mannes, pl. sein Geschlecht SAHĀS. K. 186, a, 11. — b) eines Berges: **ँपर्वत** Verz. d. Oxf. H. 149, a, 21. — 2) n. eine best. hohe Zahl (bei den Buddhisten) VJUTP. 180. MĒl. asiat. 4, 640.

सर्षिम (2. स + र्) adj. strahlend RV. 1, 135, 3.

सर्षट् N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 338, b, 39.

सर्ष n. UGĒVAL. zu URĀDIS. 4, 188. 1) Trog, Becken, Kimer: त्री सर्षी-सि मधवा सोम्यापाः RV. 5, 29, 8. 6, 17, 11. सर्षो न पूर्वमभितो वर्दत्तः 7, 103, 7. सर्षो न प्रास्युदरम् 8, 1, 28. 38. त्रीणि सर्षीसि पृथ्वी उडुद्रे मधु 7, 10. 45, 24. 9, 54, 2. 97, 52. VĀLAKH. 1, 8. — 2) Wasserbecken, Teich, See AK. 1, 2, 2, 27. H. 1094. MED. s. 43. HALĀJ. 3, 58. किं संपुद्गमं सर्षः